Regd. Office and Works: Plot No. A1 & A2, MIDC Industrial Area, Ghugus 442 505, District Chandrapur (MS), Tel: 97172-285398, 07172-285103 Corporate Office: A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013, Tel: +91-22-62918111 www.lloyds.in | CIN: L40300MH1977PLC019594 | investor@lloyds.in

Date: 25th December, 2024

To,

BSE Limited

Corporate Services Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001 BSE Scrip Code: 512455 **National Stock Exchange of India Limited**

Corporate Communications Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051

NSE Symbol: LLOYDSME

Sub: News Paper Publication of Notice of Extraordinary General Meeting of the Company and E-Voting Information.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30, 44 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 ("Listing Regulations") and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended, we are enclosing herewith copies of newspapers published in the below mentioned newspapers today i.e. Wednesday, 25th December, 2024 for publication of Notice of Extraordinary General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 17th January, 2025 at 11:30 A.M. IST through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") and details relating to e-voting facility.

- 1. Business Standard (English Daily All Editions)
- 2. Navrashtra (Marathi Daily)

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you, Yours faithfully,

For Lloyds Metals and Energy Limited

Akshay Vora Company Secretary

Membership No.: ACS43122

NFRA imposes ₹2 crore fine on Deloitte over ZEEL audit

Also penalises two CAs with ₹15 lakh for professional misconduct

The National Financial The National Financial Reporting Authority (NFRA) on Tuesday slapped a penalty of ₹2 crore on Deloitte Haskins & Sells LLP and total penalty of ₹15 lakh on two chartered accountants (CAs) for professional misconduct in connection with the audit of Zee Entertainment Enterprises (ZEEL) for the financial years 2019 (FY19) and FY20. (FY19) and FY20.

(FYI9) and FY20.

NFRA also imposed a penalty of 85 lakh on two CAs in relation to the statutory audit of DB Realty and debarred them for five and three years, respectively.

NFRA also found that the auditors ignored several red flags and did not take into account critical factors such as the role of prostorer, the basic for expressions and the property of the control of the con

without approval of the audit committee, the board and share-holders. "We have reasons to believe that the auditors did not exercise due diligence in ensuring the audit quality expected in an audit of a public interest entity and ical factors such as the role of pro-moters, the basis for appropria-tion of fixed deposit and transactions between ZEEL and other group companies. NFRA found that ZEEL had misappropriated its money and made unauthorised transactions with related parties. This was done were grossly negligent in the con-duct of professional duties by not duct of professional duties by not adhering to the requirements as laid down by the relevant statutes," NFRA said in its order. Responding to the order, a Deloitte spokesperson said, "We have received the order issued by



HA. KEY FINDINGS

■ NFRA found the auditors ignored several red flags such as role of promoters, transactions between ZEEL and other group firms

■ ZEEL had misappropriated its funds and made unauthorised transactions with related parties

■ NFRA to monitor BSR's implementation of changes put in place post inspection

the NFRA against the firm and two the highest standards of audit NFRA, in its second inspection

NFRA, in its second inspection report of the BSR & Co. LIP, a KPMG sub-licensee, found that the audit firm had taken note of its pre-vious suggestions regarding inde-pendence of auditor and doc-umentation, among others. But the measures would

require continued monitoring since the period of implementa-tion available for verification was less than a year. It, however, said that there were

deficiencies in the verification of related party transactions in a few

related party transactions in a rew audit engagements. Responding to the report, BSR & Co said, "We acknowledge that the process of inspection is very important and provides an oppor-tunity for any audit firm to con-structively consider the regulatory perspective and bring out qual-itative improvements in its exist-

itative improvements in its exist-ing systems and processes." NFRA acknowledged that BSR & Co had implemented steps such as documenting its leadership structure and minutes of the key decisions of the audit leadership team, as pointed out in its first inspection report last year.

The authority, in its inspection The authority, in its inspection report for Lodha & Co, which handles audits of more than 60 public interest entities, has suggested improvements in the firm's independence monitoring, audit documentation, client acceptance and continuance, among others.

V2 set to see ₹1.8K cr revenue in FY25

AKSHARA SRIVASTAVA New Delhi, 24 Decembe

Delhi-based consumer retail brand V2 Retail is rocusing on enhancing customer experience and expanding product ranges to drive longterm growth.

and expanding product ranges to drive long-term growth.

"Last year we saw same-store sales growth (SSG) of 31 per cent, much higher than the industry average of 5-9 per cent. We aim to increase our revenue to 22,800 crore with a net-work of 250 stores from the current 158 in the next two years," Akash Agarwal, the whole-time director at the company, told Business Standard. The company is set to close FY25 with a revenue of ₹1,800 crore up from ₹1,150 crore in FY24. Agarwal said the company has bucked the ongoing industry-wide demand pressure as consumers continue to shift from the unorganised value segment to the orga-nised segment.



Action likely against AbbVie exec who vowed to follow rules

SANKET KOUL & SOHINI DAS

American drug major AbbVie Healthcare's Indian arm, which is under the scanner for sponsoring foreign trips of 30 doctors in violation of the Uniform Code for Pharmaceutical Marketing Practices (UCPMP) rules, may be in for more trouble as the government is mulling taking action against the is mulling taking action against the company executive who signed the self-declaration to abide by the

self-declaration to abide by the rules, government sources said. According to UCPMP 2024, a self-declaration is to be signed by the executive head of the company regarding compilance to the marketing practices code. It has to be made within two months of the end of every financial year.

This could be the managing director or the CEO of the company. If taken, it would be a first-of-liskind action under the UCPMP 2024. The case has sent jitters down India's pharma circles who are watching with keen interest to understand implications of a breach of ethical marketing practices.

of ethical marketing practices. "Suitable action would be taken

against the company executive who has signed the self-declaration under the UCPMP," said a senior

UNDER THE LENS

■ The Department of Pha (DoP) pulled up AbbVie Healthcare for sponsoring foreign trips and hotel stays for 30 doctors worth ₹1.9 crore

■ DoP asked tax authorities to assess the liability of the company and the physicians

The National Medical Commission may take action against doctors involved in

government official, without speci-

government of inclar, without speci-fying the nature of penal action.

He further added the doctors involved may lose their registration to practice if the allegations are proved. AbbVie Healthcare India is under the lens for breach of the ethical marketing code by sponsoring foreign trips to Monaco and Paris for 30 doctors to improve their "knowledge" on popular anti-aging products Botox and Juvederm. The Department of

Pharmaceuticals (DoP) has also

Pharmaceuticals (DOP) has algo-asked tax authorities to assess the liability of the company and the physicians.

The department has also asked the National Medical Commission (NMC) to take action against doc-tors for professional misconduct. 24 of them went to Paris, and six to Monaco.

24 of them went to Paris, and six to Monaco.
On its part, Allergan Aesthetics, which is an arm of AbbVie Healthcare, said, "We are disappointed in the DoPs' decision to find Allergan Aesthetics in violation of the Uniform Code for Pharmaceuticals Marketing Practices (UCPMP)."
At the moment Suresh Pattathli is the managing director and gen-

is the managing director and gen-eral manager, AbbVie India. He was eral manager, Abbvie India. He was also the president of the Organisation of Pharmaceutical Producers of India (OPPI), which represents multinational pharma companies in India.

Meanwhile, this breach has implications for the medical practitioners as well.

NMC is elso planning to take

NMC is also planning to take action against the doctors who took part in the foreign trip sponsored by AbbVie Healthcare India, accord-ing to government sources.

DGCA slaps ₹10 lakh fine on Akasa Air

The Directorate General of Civil Aviation (DGCA) has fined Akasa Air ₹10 lakh for deny-

(DCCA) has fined Aksa Air ₹10 lakh for deny-ing boarding to seven passengers on its Bengalum-Pune flight on September 6 and fail-ing to provide the mandatory compensation. This is not the airline's first run-in with the regulator. In October, the regulator imposed a 530 lakh fine on Aksas Air for lapses in pilot training. Earlier this month, the DCCA issued two showcause notices to Aksas Air. The first was for the airline's failure to ensure its director of flight prescriptone existed the operations was not of the company of the control o of flight operations revised the operations man ual within the mandatory six-month period. The second notice was issued after a spot check at Bengaluru airport in August revealed "poor aircraft maintenance standards" and "lapses." In an order issued December 23, the DGCA

detailed the incident that occurred at Bengaluru airport on September 6. An Akasa Air Bengaluru-Pune flight, scheduled for an 88.50 m departure, faced issues when the original aircraft was grounded due to "foreign object" damage. aircraft has fine to take corrective 3 cition, Akasa Air did not policy damage. The replacement aircraft had nine proportional parts. Leafting to the proportion of the proportion

The replacement aircraft had nine non-operational seats, leading to seven passengers being denied boarding. These passengers wertansferred to an IndiGo flight departing at II:40 pm, more than one hour after their original scheduled departure.

According to DGCA regulations, when passengers are denied boarding and not accommodated within one hour of the scheduled departure aftiness must passenger are durines must passenger

departure, airlines must pay compensation equal to 200 per cent of the booked one-way basic fare plus fuel charge, capped at ₹10,000, if an alternate flight is arranged within 24

claimed the boarding denial was
"due to reasons beyond the control
of the airline." The DGCA closed
the DRF and issued a show-cause
notice. The airline, fearing penalty,
then began collecting passengers.
"It is viewed that corrective action was initiated by Akasa Air only after the issuance of

the show-cause notice by this office, which the airline would (should) have done before the closure of the DRF...The above act/omission of Akasa Air amounts to the contravention of the provisions of DGCA regulations," it added.

'E-pharmacy to reduce operating losses in FY26'

India's online pharmacy sector is on track to reduce operating losses to below 10 per cent in the next financial year (FY26), a sharp improvement from over 30 per cent in FY23, rating agency CRISIL said.

An operating loss occurs

agency CRISIL said.

An operating loss occurs when a company's operating loss operating senses are greater than its gross profits. This typically happens when a company is in a growing phase initially. For e-pharmacies this positive trajectory is being driven by a strategic pivot towards high-margin product segments, such as wellness items

and medical equipment, which are expected to comprise 40 per cent of sales next financial year, up from 30 per cent currently and just 15 per cent in EV22 cent in FY23 The overall retail phar-

macy market in India is valued at around ₹2.4 trillion, dominated by the unorga-nised sector with an 85 per cent share. "Ongoing losses underscore the need for strong financial backing from promoters, private equity investors, and venture cap-italists," said Naren Kartic K, associate director, CRISIL Ratings. ANJALI SINGH

Greaves Electric Mobility files IPO papers to raise ₹1,000 cr

Greaves Electric Mobility Limited (GEML), the electric-vehicle (EV) maker behind brands like Ampere, Eltra, and Ele, has filed its draft red herring prospectus with the Securities and Exchange Board of India to raise ₹1,000 crore through an initial public offering (IPO)

crore through an initial public offering (IPO).

The IPO includes a fresh issue of equity shares worth ₹1,000 crore and an offer-forsale of up to 189.3 million equity shares by Greaves Cotton Limited and Abdul Latif Jameel Green Mobility Solutions DMCC.

A significant portion,

Sales compared to pre-Covid levels

FY24 ■FY25* (%) Passenger 125 vehicles 127

₹375.2 crore, will be directed towards enhancing product and technology development, particularly at its Bengaluru Technology Centre. Furthermore, the company aims to develop in-house battery assembly capabilities with an allocation of

battery assembly capabilities with an allocation of 8829 crore.

To support manufacturing growth, \$58 crore will be invested in expanding the capacities of its subsidiaries, Bestway Agencies Private and MLR Auto. Additionally, \$27.8 crose will be allocated towards. crore will be allocated towards digitising and upgrading its IT infrastructure. ANJALI SINGH

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

Office, Nariman Point, Mumba stern (Technical and financial) s at the Bank's Ewart House // Junder a Nov-bid systems is not for below works at the Bank's Ewart House Building, insite for be bolow works at the Bank's Ewart House Building, in100001. Nature Of Work: Proposed Structural Repairs/Renovation works Evant
diding, Timamirch Lane, Fort Munition—More Letterated Cost Re 2.85,00,000.0

valiability of Tender Document & further updating/Clarification et al. (20 oct.)

On 6-Tendering Portal, in https://centrablank.absprource.com Pre-Bid

On 6-Tendering Portal, in https://centrablank.absprource.com Pre-Bid

On of tenderic 201-2022, upd 10 500 https://centrablank.absprource.com Pre-Bid

On of tenderic 201-2022, upd 10 500 https://centrablank.absprource.pnd/

In other Contrablance Contrablance Contrablance Contrablance

On March 201-2022, upd 10 500 https://centrablance.com/

On March 201-2022, upd 10 500 https://centrablan

IndusInd Bank

Reserver Price - Rs. 5.50 crore

Barth Defails - Account Name ROUSHD BANK LUTTED BANK DEFAILS - ACCOUNT Name ROUSHD BANK LUTTED BANK DEFAILS - ACCOUNT Name ROUSHD BANK LUTTED BANK DEACOUNT No. 0011554540005

BERS CHROSHOODS: Bank Mark MCNUSHD SON BANK LUTTED Bank Benative Cope HOUSE, MLANNIC Interested Printers who would like to participate in the aution are requested to intimise for entire of the participate in the aution are requested to intimise for entire of the participate in the aution are requested to intimise for entire of the participate of the part

representatives:
Sr. No. Name
Gabriel Ca Contact Details

Shareholder		No.	From	To	(Face value Rs.10 each)	
Govind Singh Ohapola	0072916	24920	2490101	2490200	100	
vith all supporting select Citywalk, A s received within	g documents -3 District Co 15 days from	with the Co entre, Saket, the date of p	mpany at its re New Delhi 110 ublication of th	gistered offic 017. If no va nis notice, the	ld lodge his/her claim the address at 3rd Floor, lid and legitimate claim Company will proceed erson(s) named above	

For Eicher Motors Limit

LLOYDS METALS

LLOYDS METALS AND ENERGY LIMITED negu vinter: mot no. n i -z. mILD: ZP68, SPtigtils. Chandrapur, Maharabha, 44250 Corp. Office: A-2, 2^{sel} For, Machu Estate, Pandruang Budhkar Marg, Lower Parell, Mi. 400013. CN1-L49300MH1977PLO19594 Phone: +91 22 6291 8111 • Website: www.lkoydchin Email: investor@lkoyds.in

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the EGM No. 202204-25 Entarordinary, General, Meeting ("EGM") of Lloyds Melais and Energy Limited ("the Company") is exheduled to be held on Friday, 17" – January, 2025 at 11" AOA, MLST Irrough Video Conferencing ("VC") Other Audio Visual Menns ("OAMN") facility, out in the Notice convening the EGM of the Company.

In accordance with General Corcian No. 14/2002, 17/2002, 20/2002, 02/2021, 03/2022, 10/2022, 03/2023, 03/2023 and 90/2024 staued by the Ministry of Composite Admir ("MCAT) and Circular No. SEBI-HOC/ED/CD/EP/C

structions for remote e-voting and e-voting during the EGM Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Memagement and Administration) Rules, 2014, and Recyaldation 44 of the the Company is pleased to provide the facility of remote e-voling to the Members, to exercise their rights to vide on the resolutions proposed to be passed at the EGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the EGM through Voting an electronic voting system and for participating in the EGM through Voting National Securities Depository Limited ("NSDL") at this medical voting National Securities Depository Limited ("NSDL") at this medical voting Limited ("NSDL").

The Remote e-oring period memories of Modelly 19 and 1900 AM (1900) AM (1900

Case time vice diriction; in reliable solving shall be state to vice it in the Case. The cut-off date for determining edigibility of the Members for voting through the cut-off date for determining edigibility of the Members of the cut-off cut-off cut-off cut-off date for person whose name is recorded in the Register of Members of in Register of beneficial owners maintained by Depositories as on the cut-off date fue Friday, 10nd January, 2025 shall only be entitled to avail the facility of remote evoling as well as voting at the Edwil.

casting the vote. The manner of voting remotely or during the EGM for Members holdin shares in dematerialized mode, physical mode and for Members who naw not registered their ormal addresses has been provided in the Notic convening the EGM, Instructions for attending the EGM through VC / OAV/ are also provided in the Notice of the EGM.

Members who have cast their vote through remote e-voting can particip in the EGM but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FACs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders or please contact Ms, Pallard Ministre, NSDL mental Dr. evoluting@nsdl.com or call on to fit one no. 022 - 4869 7000 and oz. 2469 7000 or may write to the Company Secretary at the email fit measter/allored.

Investorial lovds.

The Notice along with further details are available on the velocite of the Stock Exchanges, SSE timed (*PSE*) at www.bscindia.com and the National Stock the Company at www.bscindia.com and not have not considered the formany at <a href="https://www.bscindia.com and on NSDLs website at <a href="https://www.bscindia.com the working additional part on NSDLs website at <a href="https://www.bscindia.com the company at <a href="https://www.bscindia.com who have not negistered their or-mail addresses are requested to update the same with the Company's Bigshares Services Private Limited our Registera and Share Transfer Agent (*PRTA"), at the limit. <a href="https://www.bscindia.com/mrestor/facistration.asspx.www.bscindia.asspx.www.bscindia.co

For Lloyds Metals and Energy Limiter

Akshay Von Company Secretary & Compliance Office Membership No : ACS4312

CRISIL ANALYSIS

Automobile sales losing pace NUMBER PLATE

Just two years ago, automobiles were one of the better-performing sectors, having quickly got back on its feet after the pandemic to post record sales. Barring two-wheelers, all the segments

wheelers, all the segments recovered to near pre-Covid sales in FV23 and FV24. In FV25, automobile sales seem to have hit a speed bump, with the passenger vehicle (PV) segment losing momentum and a decline in government spending affecting commercial vehicle (CV) sales among other. CV) sales, among other factors. Interestingly, though, ractors. merestingly, mough, the two-wheeler and tractor segments, which depend on rural demand, are seen driving growth this financial year, clocking a 12-14 percent and 6-8 per cent year-on-year (Y-oY) rise in sales, respectively.

Rural demand had been subdueld in the past few

Rural demand had been subdued in the past few financial years owing to low farm profitability because of erratic monsoon and the outsized impact of the pandemic on rural incomes.

The improvement in rural performance, which is predominantly farm-dependent can be will date of the profit of the pr

lependent, can be validated by the fact that agricultural gross value added (GVA), growing at 3.5 per cent in the second quarter of FY25, outpaced manufacturing GVA growth of 2.2 per cent.



vehicles

Tractors

Commercial 96 94

Increased rainfall, which was 8 per cent above normal levels, and heightened food inflation helped put more cash in the hands of farmers. In FY26, two-wheeler sales are expected to grow 8-10 per cent on a low base, while tractor sales will

while tractor sales will grow 2-4 per cent, aided by a continued rural recovery. The growth in two-wheeler sales is largely optical. That is because, in FY24, while PVs and tractors breached pre-Covid sales (125

percent and 111 percent, respectively) and CVs reached 96 percent, two-wheeler sales were only at 86 percent of pre-Covid levels.

Thus, despite a 12-14 per cent growth in FY25, they will only reach 96 per cent of pre-Covid sales, at similar levels with CVs, with PVs and

OUTLOOK &

saes, at silinal reversions, statistic reversions at 127 per cent and 119 per cent and 119 per cent, respectively. As for PV sales, which had continuously recorded growth for three years, run India sability to sustain the growth momentum remains insufficient despite ring sentiments.

improving sentiments.

Also, while newer attractive models are being launched, the industry is grappling with another issue that is causing sales to drag—the inventory levels in the PV segment stood

at 57-62 days at the end of October 2024, double the usual inventory level of 30-35 days. Original equipment manufacturers (OEMs) are facing pushback from automotive dealers whose automotive dealers whose working capital has been significantly affected by the illiquid inventory. The pent-up demand from semiconductor shortage, which had boosted sales for close to two-and-a-half years, has been nearly exhausted. That, coupled with the OFMS efforts uncrease.

OEMs' efforts to increase OEM's efforts to increase inventory levels. has resulted in demand returning to business-as-usual levels with a correction in inventory this financial year.

As a result, overall IV sales are expected togrow only 1-3 per cent in FV2s and FV2s.

CV sales on their part, are determined by a host of economic parameters unlike

determined by a host of economic parameters, unlike other segments, which are driven by consumer sentiment. Overall CV sales were anticipated to be lower Y-o'Y this financial year owing to low volumes up for replacement. However, a delay in government severtlying. ingovernment spending because of the general vecause of the general elections, the Assembly polls in eight states, and the consequent slowdown in awarding of infrastructure projects, also impeded sales.

EICHER MOTORS LIMITED
CINE: L34/2021 1982PL C128877
Regd. Office: 3rd Floor-Select Clivingki. A. 20 listric Certification.
Corp. Office: 8th Floor-Select Clivingki. A. 20 listric Certification.
Corp. Office: 8th Select of 23. Curupyam - 12201, Haryana
Telephone: 9th 1224 4445070
Email: investors@elethernotors.com. Website: www.elchernotors.com
Motica is brietly given as the following Select Certification of the Selection of Selection of Selection (Congraphy) have been selected for the Selection of Selection of Selection of Selection (Congraphy) have been selected to the Company of Selection of Se

Name of	Folio No.	Certificate	Distinct		No. of shares
Shareholder		No.	From	To	(Face value Rs.10 each)
Govind Singh Dhapola	0072916	24920	2490101	2490200	100
with all supporting	document	s with the Cor	mpany at its re	gistered offic	ld lodge his/her claim e address at 3rd Floor, lid and lealtimate claim

Atul Sh

एनएसर्दर्श बाजार

भांडवल ६ पटीने वाढले

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चे

गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येमुळे सहा पटीने वाढले आहे. एनएसईचे बाजार भांडवल 2013-24 मध्ये 73,000 कोटी रुपये होते, जे 2024

73,000 कोटी रुपये होते, ये 2024-25 पर्यंत वाहून 441 लख्त कोटी रूपये झाले आहे एक्सप्सेड्सील फ्रीत गृंतवणूकदार सरासरी गृंतवणूक दीड पटीने वादली आहे. 2013-14 मध्ये पटीने वादली आहे. 2013-14 मध्ये 19,460 रुपयोची गृंतवणूक केले होती, यी 2024-26 मध्ये बाहून 30,742 रुपये झाली आहे.

यंदा विक्रमी ३.९ कोटी डिमॅट खात्यांची नोंद

े मुंबई, वृत्तसंस्था. चांगल्या परताव्याच्य आशेने देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे डिमॅट खात्यांच्या संख्येत झालेली झपाटयाने ाडमटे खालाच्या संख्यत झालेला झंपाट्यान वाढ हे सिद्ध करत आहे. गेल्या 10 वर्षात नवीन डिमेंट खात्यांची संख्या 39 पटीने वाढल्याचा दावा एसबीआयच्या अहवालात करण्यता आजा आहे. 2014 मध्ये देशात 10 लाख डिमेंट खाती उषडण्यात आली होती, ज्यांची संख्या ऑक्टोबर 2024 पर्यंत विक्रमी 3.91 कोटी होईल. यंदा नवीन डिमॅट खात्यांची संख्या चार कोटींच्या पुढे

ाडमट खात्याचा संख्या चार काटाच्या पुढ जाईल, असा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष 2021 पासून दरवर्षी सुमारे तीन कोटी डिमॅट खाती उघडली जात आहेत. याचा अर्थ दरवर्षी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार शेअर बाजारात सामील होत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील 2023-24 या आधक वधात दशाताल एक्पण डिम्ट बावाची संख्या २० कोर्टीच्या पुढे जाईल, ज्यांची संख्या २०13-14 मध्ये २.२० कोटी होती. यापैकी एनएसई गुंतकणूनजरांची संख्या २.२ कोटी आहे. चालू आधिक वधात आतापर्यंत डिमेंट खात्यांची संख्या 17.76 कोटी इतकी

10 वर्षात 10 पट जास्त पैसा जमा वालानुसार, 2013-14 ते

φΩ₊φΥΥ शेअर बीएसई । 58,817.29(**▼** 35.78)

निपटी | 17,534.75 (▲ 9.65) सोने स्टँडर्ड (10 ग्रॅम) नागपुर 52,550 (A) सोने चांदी मुंबई 51,950 (A)

चांदी (प्रतिकिग्रं) नागपुर 60,700(🛦) मुंबई 59,400(🛦) **₹**/डॉलर 79.48

कच्चे तेल । 95.30

OUICK NEWS पीआरएसआयने सेलला केले आट पुरस्कारांनी सन्मानित

जार बुटस्पादाणा दाण्याणित देल्ली, पळिक सिलेशन सोसायदी ऑफ इंडियाड्रोर स्टील अर्थारिटी ऑफ इंडिया लिमिटेडला आठ पुरस्कारांनी सन्मातिक करण्यात आले आहे, सेलने जारी केलेल्या निवेदनानुसार, छत्तीसगडची राजधानी रायपुर येथे पीआरस्कायद्वारे आयोजित

SB

आर्थिक वर्ष	क बचतीत माल	आर्थिक (%)
2014	63.6	36.4
2015	63.9	36.1
2016	55.1	44.9
2017	58.9	41.1
2018	60.4	39.6
2019	61.2	38.8
2020	59.7	40.3
2021	48.3	31.7
2022	63.9	36.1
2023	71.5	28.5

ऑक्टोबर 2024-25 या कालावभीत राइट ते या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 1.21 लाख कोटी इक्यू, आयपीओ आणि इतर मुख्यांमधुन 10 रुपये झाले 2013-14 मध्ये पृत्रुण 56 पट जास्त् पैसा उभा करण्यात आला. अंक जारी करण्यात आले होते, ज्याची 2014 मध्ये ते 12 008 कोटी रुपये होते

पश्चित्य राज्याना संवाचित्र भांडवर अमरले : पश्चित्य राज्यानी सर्वाधिक मांडवर 54 टक्के वादवर्ले आहे. उत्तर भारतातिक कंप्यानी 23.18 टक्के नियी उमारला. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 4.85 कोटी नवीन एसआरपी खाती उधडण्यात आली आहेत.

सेन्सेक्स 67 अंकांनी घसरला

ष्मुंबई, वृत्तसंस्था. मंगळवारी स्थानिक शेअर बाजारात अस्थिर व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 67 अंकांनी घसरला. जनाना धसरला. परकीय संस्थातमक गुंतवणूकदारांकडून भांडवल काढणे चाल् असताना ठोस निर्देशकांच्या अनुपस्थितीत गुंतवणूकदारांनी बाजारापासून अंतर ठेवले.

०वल. 30 समभागांवर आधारित सेन्सेक्स 67.30 अंक किंवा 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 78.472.87 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, एकेकाळी तो 142.38 अंकांपर्यंत घसरला होता.



आणि जपानचा निक्केई तोट्यात होता.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 25.80 अंकांच्या किंवा 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 23,727.65 अंकांवर बंद झाला

दुपारच्या व्यवहारात युगेपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये प्राग्यस्थीर चन्न होता. अमेरिकब बाजार तेजीत होते. कच्चे तेलः जागातिक तेल मानक बॅट कृड 0.62 टक्क्योंच्या वाढीसह प्रति बॅरल डॉलर 73.08 वर आहे.

रूपयाः अमेरिकन चलन मजबूत हाल्यामुळे आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे मंगळवारी रुपया नऊ पैशांनी घसरून 85.20 या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला बंद झाला.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 168.71 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

एसएमएस, बोलण्यासाठी आता 'रिचार्ज व्हाउचर'

दिल्ली. दूरसंचार नियामक ट्रायने टेरिफ नियमांमध्ये सुधारणा करून मोनाईल्लर फनत बोलणे आणि एसएएएस सुविधा वापरणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे. याअंतर्गत मोबाइल सेवा पुरवठादारांना इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी 'कॉईंस कॉल' आणि एसएमएससाठी स्वतंत्र 'प्लॅन' जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियामकाने विशेष रिचार्ज बधनकारक करण्यात आठ आह. ानयासकात ।वशा परावा कुमनवरीक 90 दिवसाची मर्यादा बकानू टाकली आणि ती 365 दिवसांपर्यंत बाडबली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(द्वाय) ने टेलिकॉम केंद्रयुर्ग प्रीटेकशन (12 वी दुस्सी) निरामोणे नयून रेले आहे तो सेना प्रदानाचे नेनळ बोलण्यासाठी आणि एस्एमएससाठी कुमान एक विशेष टेरिफ व्हाउचर ऑफर करावे. त्याची वैधता कालावधी दिवसांपेक्षा जास्त नसेल. या हालचालीमुळे, ग्राहकांना ते सहसा वापरत असलेल्या सेवांसाठीच पैसे द्यावे लागतील.

नागपूरकरांची ब्रँडेड वस्तूंना मोठी पसंती ग्रामीण भागात वैयक्तिक काळजी उत्पादनांची मागणी वाढली

लक्झरी वस्तुंचे 55%

ग्राहक नॉन मेट्रोचे आहेत मुंबई, विशेष प्रतिनिधी. साधारणपणे रुक्झरी आणि मोठे बँड केवळ मेटोलाच ळखरी आणि मोठे बँड केकट मेट्रोलण रूख्य कराता. नुस्ताल गुच्ची शुच, रालंबस घड्याठे आणि छुई विहटीन आणि बल्यारीच्या पिशच्या यासारखी बुढेंड दुक्ती र करता सहारापार्थ्येच मिळतील. पण, अशा प्रकारच्या रूच्याची च्याची ऑन्डिंग्ड किकी करणाच्याची च्याची ऑन्डिंग्ड किकी करणाच्याची च्याची अशा वस्तुचे 55 टक्के प्राहरू हं नीन-मेट्टी शहरतीलि आईत. या शहरीमध्ये अजमेर ते नागपूर, नडियाद ते

चारानः नामास प्रपापत्ति गिर्के नीवनावस्थ्यण परसुंख्या वापतता मंदी आहे. कोतनावस्थ्यण परसुंख्या वापतता मंदी आहे. कोतरावा नुकराया आलेल्या संशोधन अखालानुसारं, गेराया अनेक महिल्याचासून पिठाच्या किमती बढ्डा असल्यामुळे, उत्तर वस्तुंची मागणी स्थिर असली तरी, एफएमसीजी क्षेत्रात

मंदीचे सावट आहे . ■ ब्रॅंडेड आणि असंघटित उत्पादनांच्या देशांतर्गत वापराचा मागोवा घेणारे कांतर सांगतात की, ग्रामीण

बाजारचेटांमध्ये चैवविषयः प्रावजीच्या परसूच्या वापसत्त बांगली बाढ होत आहे. आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील क्षेत्र आवटांबरमध्ये स्पलेल्या तिमाहीत 5.4% वाढले, जे मागील वर्षी याव कालावधीत 2.8% होते.

अलीगढ आणि एटा ते करीमनगर यांचा लक्क्सरी उद्योगाला आपली पोहोच समावेश आहे. टाटा करीक लक्क्सरीचे सीईओ गोपाल स्टाय करीक लक्क्सरीचे सीईओ गोपाल अस्थाना म्हणाल की, ई-कॉमसंने एठॅटफॉर्मच्या एकूण कमाईपैकी सुमारे

55% महस्मुल नॉन-मेट्रो मार्केटमधून बेतो. ज्यामध्ये टाईमखेले पोर्टफोरिण्जा, जे कार्टीयर, आयडब्ल्यूमी, जे लेकोल्टचर, पानेराई आणि विभागेटसास्थ्या बेंड्डची उत्पादने विकतात, त्याच्या विक्रीपैकी 40% नॉन-मेट्रो मार्केटमधुन मिळवतात.

लक्झरी घड्याळाची विक्री वाढली : टियर 2 ओणि 3 शहरांमध्ये लक्झरी घड्याळांची विक्रीही वाढत आहे. घड्याळाचा ावक्राहा वाहत आह. क्व्बर्सा घड्डाळांसाठी पुणे ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. लखना आणि कोची ही क्वबरी घड्डाळांसाठी उदयोन्मुख बाजारपेठ आहेत. आणि मुंबई जवळ असत्याने, सुरत एक आशादायक बाजारपेठ आहे.

शेअर बाजारातील तेजीची कमाल ● मालमत्तेत १७ लाख कोटींची प्रभावी वाढ

म्युच्युअल फंड उद्योगात मजबूत तेजी

► दिल्ली, वृत्तसंस्था. म्युष्युअल फंड उद्योगाने 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर 2024 मध्ये आपली वाढीची गती कायग डेवली आणि गालगत्तेत 17 लाख कोटी रुपयांची प्रभावी वाढ नोंदवली. शेअर बाजारातील तेजी, मजबूत

नींदरली. सैशर बाजारतील रीजी, मजबूत आर्थिक बाढ शाँण गुंतवणुक्ता आर्थिक शाँक शाँण गुंतवणुक्ता बाढता सरभाग वामुळे हे बडले. 2025 मध्ये सकारात्मक काल काच्यम राहील, असा तर्जाचा अंदाज आहे. मार्गिमस्टा इन्हेस्टर्सेट रिस्स वें डिवाची संगावलक-नाल्यामणा संगोधन जैसेन्स्स बेलायुक्त क्लाजाल, मेंद्रियोच मेंद्रिया मूल्युक्क क्लाजाल संगोधन सम्बन्ध मूल्युक्क क्लाजाल संगोधन अर्थिकत आहे. बेलापुरस्त म्हणाले, "2025 मध्ये सुर्च्युक्त फंड उद्योगाच्या सारुमतेमध्ये हार्वया सुर्च्युक्त फंड उद्योगाच्या सारुमतेमध्ये हार्वया सुर्च्युक्त मुंद्र उद्योगाच्या सारुमतेमध्ये वाहत्या स्वेकालेन उच्चांकावर पोतीचली, ज्याने शेवटरी स्वेकालेन अधिकाल अधि

आतापर्यंत 45 कंपन्यांमध्ये झालेली गुंतवणुक ■ 2024 मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) 45 - ४०४४ नध्य (नाव्हबरपयत) ४५ कंपन्यांमध्ये एकूण ९.१४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

■ गेल्या वर्षी 2.74 लाख कोटी .. -। पषा 2.74 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली होती.

MUTUAL

प्रवाह दिसून आला, तसेच गुंतवणूकदारांच्या संख्येत 5.6 कोटींने लक्षणीय ताढ झाली. एसआयपीनी लोकप्रियता वाढली ज्याने केवळ 2.4 लाख कोटी रुपयांचे योगदान

रुपयाहून अधिक गुंतवणूक झाली होती. अगणि इंडेक्स फंड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (इंटीएफ) मधील गुंतवणूकदारांच्या

-

सातत्यपूर्ण रूचीमुळे ही मोठी गुंतवणुक शक्य झाली. ृत्तपंजूक राज्य झाला. विवास पद्धतींमधील संरचनात्मक बदलांगुळे एराआयपीद्धारे इक्विटी फंडातील गुंतवणूक ही आधाडीच्या भारतीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची एक नैसर्गिक पद्धत बनली आहे.

दाऊदच्या भावाचा फ्लॅट ईडीकडून जप्त अटक केली होती. इकबाल याने संबंधित बिल्डरने

\ठाणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. मुंबई अंडरकल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याने इब्राह्मास्त्रा भाक इकालाल कासकर थान खंडणी स्वरुप्तत हडपलेल्या उप्त्यतील फलेंट ईडीने जप करीत सील केला आहे. मनी लोडिंग प्रकरणात ईडीने ही कारावां केली आहे. उाण्यातील कासारवडवली येषील एका विल्टरकट्न खंडणी उकळल्याफ्रसणी दाऊद इब्राह्मिया भाक इकबाल कासकर आणि त्याचे साथीदार मुमताज शेख व इसरार सय्यद या दोघांना 18 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे पोलिसांच्या

दिनांक :- 24/12/2024

कासारवडवलीमधील इमारतातीत फ्लॅट आणि तीस लाख रुपये खंडणी स्वरूपत घेतले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांनी उभारलेल्या जिमनीची जागा आपण वेताल्याचा द्वाचा करत सेटलमेंटच्चा ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला नावाखाली या बिल्डरच्या होता.

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(ह्याग्राय अवस्थान व्याप्त)
— जाहिर सूचन
कागावरून सतत गैरहजर असत्याबाबत
सुचित करण्यात येते की, श्री. शोमीत सव्यालाखिया, कनिष्ठ लिपीक, कर व कर आकारणी विभाग, महानगरपालिका, नागपूर जुलै 2022 पासुन आजपर्यत विना अर्ज, विना परवानगीने सतत गैरहजर आहे. याकारणास्तव दि. 05 / 09 / 2024 ला दोषारोप ज्ञापन देण्यात येवन आपणातर्फे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने एकतर्फी विभागीय चौकशी करण्यात येईल.

याद्वारे आपणास शेवटची संघी देण्यात येत असुन वृत्तपत्रात जाहिरात प्रसिच्द झाल्याच्या दिनांकापासुन सात दिवसाचे आत लेखी निवेदनासह मा. शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा अति. आयुक्त, शहर, महानगरपालिका, नागपूर यांचे कार्यालयात हजर व्हावे. अन्यथा आपणास काही म्हणायचे नाही असे गृहित धरुन पुढील नियमानुसार कार्यवाही

करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. Advt No : 810/PR
Dt : 24/12/2024 तथा जित, आयुक्त शहर, महानगरपालिका, नागपूर LLOYDS METALS

लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड

मुडंमुळे 200 कुटुंबीयांनी परळी सोडली

बीडमध्ये 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' : धस

बीड, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, सरपंप संतोष देशमुख हत्याकांडावरून सुरश धस यांनी मुंडे भाऊ-बहिणीवर नि साधला. धनंजय निशाणा साधला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अन्यार



हत्याकांडात वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांचेही नाव घेत त्यांनी अनेक आरोप केले आहे.

नव्याने मंत्री झालेले मुंडे गप्प का आहेत,

असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा व बीडमधील प्रस्थान, नराठा क्रांता नाया ले बाडनचाल सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून 28 डिसेंबरला या हत्याकांडातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मगणी करत

जनता रस्त्यावर उतरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही

देशमख कटंबीयांची सांत्वनपर भेट घेतली

आता, पुन्हा एकदा ते मस्साजोगला आहेत. बीड जिल्ह्यात 28

वाल्मिक कराड धनंजय मंडेंचे भागीदार : दमानिया GIII(न्सन्त करा) इ. वनापाय मुख्य मागादार . दुमागाया रेसमूख स्वाकोत्रकल सामाणिक कर्यकर्त्वा जेजारी सामीण्यावी वर्गकर मुद्रे आणि चालिक कराइ यांची व्यत्सावता भागियारी असत्वाचा दावा केला आहे. रेसमूख कुट्रेबीयांना न्याय मिळ्यून रेप्यासाढी आणि वित्तक कराइका अक्त करावी. वा मागायांकी आपणा बीहास्य व्याप्त मोहूब बलगार असत्वाची त्यांनी भागितारे, इतारी निर्णाण स्वाप्त भागायां आपणा माणसं म्यूण इत्तरक नाहीत, ही असरार होना जाहित संव्यादिशेयात लढा उमा केला नाही तर प्रत्येक जिल्हात असले राजकारण सुरू हांड्रल, असंही त्या म्हणात्या.

सरपंच देशमख यांचे अपहरण सरपंच परायु आणि हत्या प्रकरणातहा कर् यांनी 'आका-बाका' म्हणून चेगळे मंगळवारी

मनोज जरांगे यांनी हे प्रकरण दाबण्याचा

प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे

प्रयत्न करणाऱ्याना थट इशारा (दल) आह. अरांगे पुढे स्थाल), सरकारल एक्सेकांना केलेले मोबाईल फोन तपासायला एवढे दिवस लगातात का.?, एकदा बीड लल्ह्यातील जनतेने तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल?. संतोष देशमुखांचे प्रकरण कोणाचा बाप आला

तरी मी दब् देणार नाही, असा सरकारला इशारा देत मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनहीं त्यांनी केले.

दर्ग्यावर चढवण्यासाठी ठाकरेंनी पाठवली चादर

संतोष देशमुख हत्याकांडावरून जरांगेंचा इशारा

🌆 प्रकरण दबणार नाही

जालना, नक्साष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्यात तारखेला आयोजित मोर्चांतही ते सहभागी गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख होणार आहे. कोणाजाही बाप येऊ डा. ते हरायांडांडावरून राजकीय बातावरण मेंटर मी दबू देत गाही, कुटुंबाळा न्याय चोगलेच तागले आहे. बोडमधील नेते व मिळेपरीत मी हटणार नाहीं, अशा शब्दात

🛂कोणाचा बाप आला तरी

धनंजय मंडेवर निशाणा साधला. घस पुढे म्हणाले, या हत्याकांडाचा रोष एकट्या बीड याना आका-वाका स्त्पृम् हत्यकांकाचा पण एकट्स बाक् मुहेंना चेरके, मंगळवादी तिल्हाता नाहीं, तर प्रज्यभारत पत्रपरिषय चेत्र निक्कात कामग्रवा कोकांच्या मानत आहे. आरोपी प्रवासस्या द्वारिकरी नाही. विष्णु चाटे हा अकासारखा 'बीडमध्ये गेंग्ज ऑफ चासेमूर' (चाल्सक कराड) छोटा आका सुरु असत्याचा आरोप करत आहे. यातळा आका ठककरात पाळकरांची संप्णुन काल केले, जककर आता रोजा पाइँजे. हा असा सवाळ करत त्यांनी थेट पुन्हा खंडणीचा राहीळा नसून

खुनाचा झाला आहे. हे ज्याप्रमाणे वागले त्यामळे 200 कटंब, वागले त्यामुळे 200 कुटुंब व्यापारी परळी सोडन गेले व्यापार परळा साडून गर्ल.
मारवाडी समाजाच्या कुठल्याच्या कुठल्याच्या माणसाकडे काही एजःसी राहिलेली नाही. परळीला जाऊन अराजकता बघा, लोकाच्या मुलाखती घ्या, असे आवाहन करत त्यांनी मुंडेंना पुन्हा लक्ष्य

नाशिक. मुख्यमंत्री

सार्ड भक्तांवर काळाचा घाला

समृद्धीवर कारचा चेंदामेंदा; तीन डार

जीव गमावला तर तिघे गंभीर जखमी झाले आहे

जाव गांवाको तर तिथे गोगार जखमा झाल आहे.
जावस्थाना जवकच्या रुणाल्यात आले
आहे. शिडी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना
पिपरी फाट्याजवळ कारचा अपचात झाला, कारचालकाचा
वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन
आदळली, त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन
आदळली, त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन
आदळली, त्यानंतर पुसन्या बाजूच्या लेनवर जाऊन

भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चक्काचुर झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व स्थानिक

पोलिसांनी घटनास्थली धाव घेऊन पंचनाम

कामठी नगर परिषद कामठी बांधकाम विभाग

नगर पंचायत कार्यालय, लाखनी

ता. लाखनी जि . भंडारा

ई-मेल - nagarpan.lakhani@gmail.com दुख्वनीक्रं.-07186-24588

ई- निविदा सूचना

मुख्याधिकारी नगर पंचायत लाखनी, जिल्हा भंडारा यांच्या वतीने नगर पंचायत लाखन्येथे वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 1 काम व नावित्यपूर्ण योजना अंतर्गत 1 काम अर एकुण 2 कामांची ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने योग्य त्या वर्गवारीतील पंजीब कंत्राटदाराकडून मागविष्यात येत आहे. सदर निविदेचा विस्तृत नमुना महाराण

गसनाच्याhttp://www.mahatenders.gov.inया संकेतस्थळावर(Website

करण्याची अंतिम दिनांक-08/01/2025 असून इच्छुक कंत्राटदारांनी या संदर्भात आरेश्गशुद्धीपत्रके त्सूचना बाबत सर्वे माहितीhttp://www.mahatenders.gov.i या संकेतस्थळावर काळजीपूर्वक वाचूनच निविदा भरण्यात यावी. परिपूर्ण नसलेली अटीचद्ध निविदा स्विकृत केली जाणार नाही याची नोंद च्याची.

वर दिनांक- 25/12/2024 रोजीपासून पाहण्यास उपलब्ध आहे. निविदा स

जिल्हा नागपुर 441002

Phone 07109288262, Fax: 07109286665 Mail: chiefofficermckamptee@gmail.com

जा.क्र./न.प.का./ सा.बां.वि./4579/2024 दिनांक 24/12/202

ई-निविदा सुचना क्र. 12/2024-2025

नगर परिषद कामठीला महाराष्ट्र शासनाचे खात्यात पंजीबध्द असलेल्या योग्य त्या वर्गात नोंदणीकृत अनुभवी कंत्राटदाराकडून आपत्ती सौम्यीकरणची कामे करण्याकरीता कामाचे ई-निविद बी 1 ब्दीलिफाफा पद्धतीने मागविण्यात येत आहे. निविदेच विस्तृत नमूना महाराष्ट्र शासनाच्याwww.mahatenders.gov.in या वेबसाईटवर दिनांक 25/12/2024 पासून पाहण्यास उपलब्ध आहे

स्वा/-(संदिप बोरकर) मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद कामठी



शाखा : वाडी, नागपूर प्लॉट नं. 296/ 297, काटोल बायपास रोड, पुज धेरम काटा, बाडी, नागपुर-440023.

^{परिभिष्ट - K} ताबा सूचना

आँक सिम्बर्गिटी इंटरेस्ट एंक्ट. 2002 मा आंकान काल कालीर्शनाल और ता किंद्र की मेरी अधिक ता विकास के सिम्बर्गिटी इंटरेस्ट एंक्ट. 2002 मा आंकान कालीर करनावकाल के बैंक और कहाने की अधिक ता विकास के सिम्बर्गिटी इंटरेस्ट (इंट्रोमिटी) इन्टर 2002 में सेक्टा 10(1) क्या तोकान वाकात जातार देन 30 जा कार्नात कर्कार देन पूर्व प्रकृत के स्वाधिक किंद्रा के सिम्बर्गिटी इंट्रोस्ट (इंट्रोमिटी) इन्टर 2002 में सेक्टा शिकार ता तिर्मा किंद्रा किंद्रा कार्य (१८) कार्य इन्टर्स एक्ट्रिस कार्मिट कार्य कार्य (१८) कार्य करना कार्य कराता कार्य करातीर कार्य पार्टी कार्याच्या उद्देश्योगे सुकस्ता कार्यीक्षणा कर्याच्या उद्देश्योगे सुकसा कर्य व्यक्तिकार ता एक्ट्रिस होता कार्याच्या इन्ट्रास क्षेत्र पार्टी कार्याच्या उद्देश्योगे सुकसा कर्य

रप्याकरीता जागृत केळे जात जाहे. तसेच पुढील संवस्तीचे व रक्नोमरील व्याजाचे व इ विधार स्तित बैंक ऑफ बढींदा बाडी शाखेंचे रक्कम क.1.1,38,499 / रक्कपे जाव जाव अक्तीरा बहान प्यास्ते जावाजाच रक्करा) अपिक राजसीत ज्यान, पुरिक्त मालमतोची पुर्तेता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या बाबतीत सरफेसी अधिनियमा ज्या 13 माळि उस क्रमा 81 आफी प्रकार करण्यामाठी क्लाक्य वेळेच्या बाबतीत सरफेसी अधिनियमा

अचल संपतीचे विवरण

इक्वीटेबल ग्रहण अस्पलेले संपत्ती प्लॉट नं. 47, महालक्ष्मी नगर-24 (सेक्टर-3) लेकाउट, खसरा नं. 237/प/1, पी.एस. नं. 42, मीजा जागठा, तहसिल नागुए (ग्रामिण), जिल्हा नागुएइ लागि प्लॉडची च्हीस्मा कालालेक्प्रमाणे पुलेस प्लॉट नं. 42, पश्चिमेस -9.00 मी. रोड, उत्तरेस - प्लॉट नं. 46, विश्लोस - प्लॉट नं. 48.



्र.व. : वर-रा-रा-रा-रा व्यवद्याः von loyda । उनका sweezeggioyba । विश्वेष सर्वाधारण स्वेषीये सूचन अधित दूरवर्ष विश्वेद ('क्रेस्ट्री') सांची विश्वेद । प्रतिकारण ('वर्श-र-४-८-५ प्रकाल, टिर्णक 'प्रचानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य । स्वाधारण ('वर्श-र-४-८-५ प्रकाल, टिर्णक 'प्रचानिकार्य कर्मानिकार्य क्राम्प्रचेत्र कर्मानिकार्य करम्मानिकार्य कर्मानिकार्य करमानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य करमानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य कर्मानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य करमानिकार्य

ते बहुद स्वत्यक अंतर्गाच विश्वस्थ्य अञ्चल प्राप्त स्वत्य . प्रमाणे नमूद फरण्यात आत्तेत्वा परिपत्रकाच्या अनुसार सूचनेच्या इत्तेक्ट्रॉनिक प्रति अशा सर्व सभास अप्रेंटन ज्या मभासदांचे हेमेल तपत्रीत कंप्सी /हिराहिद्रदरी पार्टीसियन्टम (द्वीपी) घांच्याकडे सींटण

थ ई-मतदान आणि इजीएमच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया यांच्या संदर्भातील सूचन

- ा तहार पर सामान्यां के प्रत्य के सामान्यां के प्रत्य सामान्या के प्रत्य सामान्य के प्रत्य सामान्या के प्रत्य सामान्या के प्रत्य सामान्या के प्रत



▶ मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राजस्थानमधील जगप्रसिद्ध अजमेर दर्गा शरीफ काही दिवसांपासून चर्चेत दगा शराफ काही दिवसापासून चयत आहे. या दर्ग्याखाळी मंदिर असत्याचा दावा काही संघटनांकडून करण्यात आला आहे. येथील ख्वाजा मोईनुदीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार आहे. (उबाठा)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दग्यांवर चढवण्यासाठी चादर पाठवली आहे. ही चादर खादिम सम्यद जिशान चिश्ती

आह. उद्भव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ही चादर सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना



पावसकर, कमलेश नवले

जात आहे.

पावसकर, उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते. अजमेर दर्ग्यांच्या खाली शिवमंदिर दंग्यांच्या खाला शिवमादर असल्यांच्या दाव्याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी ही सादर पाठवली आहे. अशा परिस्थितीत हा मुद्दा त्यांचे विरोधक उपस्थित करू शकतात, असे बोलले

हेनांक : 20/12/2024 थळ : नागपूर (इंग्रजीतील मूळ मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.)

